

dert bestehend, so viel betragend: दृम्, दृप्ति M. 8, 198, 367.

षट् स adj. (f. ई) die Weite von sechs Çamjā habend KAU. 137.

षट् सूत् (von षट्) adv. sechsfach, — mal: षट् कृता मया प्रोक्तं पुराणम् Verz. d. Oxf. H. 55, b, 39. संलिख्य PĀNKAR. 3, 15, 29.

षट् शिव् न् adj. mit den sechs Çāstra (philosophischen Systemen) vertraut MONIER WILLIAMS.

षट् सृष्टि (von षट् शिव्) adj. 1) der sechsundsechzigste MBh. in den Unterschrr. der Adhjāja. — 2) um sechsundsechzig vermehrt: शत् hundertundsechsundsechzig Līt. 8, 5, 26. fg.

षट् शिव् f. sechsundsechzig, pl. ÇATR. 14, 102. °षट् शिविकशतो इद्यापः MBh. I, S. 231.

षट् शिवितम् adj. der sechsundsechzigste R. GOR. in den Unterschrr. der Sarga.

षट् शिवित् न् adj. sechs Shodaça-Stoma habend PĀNKAR. Br. 17, 2, 1.

षट् सूत् (षट् + सप्तन्) adj. pl. sechs oder sieben: °सप्तस्त्वासप्तन् RĀDĀ-TAR. 8, 2815.

षट् सूति (von षट् सूति) adj. der sechsundsebenzige MBh. in den Unterschrr. der Adhjāja.

षट् सूति f. sechsundsiebenziger: °सप्तस्त्वासप्तन् इद्यापः MBh. I, S. 245. प्रतिष्ठितम् adj. der sechsundsebenzige R. GOR. in den Unterschrr. der Sarga.

षट् सूति adj. sechstausend zählend AV. 11, 5, 2.

षट् सूति सूति sechshundertausend: वरुणस्य पुरे °कृदम् (so ed. Bomb.) MBh. 13, 7245. 7257.

षट् (?) m. = पेयासरे भेदे H. an. 2, 129.

1. षट् शंश m. ein Sechstel: °भाज् RAGH. 17, 65. — Vgl. षष्ठीश, षड्याम्.

2. षट् शंश adj. aus sechs Theilen bestehend; davon °ति f. nom. abstr. SARVADARÇANAS. 16, 5.

षट् शिर् m. = षट् शिर् Biene H. 1212, Schol. Spr. (II) 8857, v. l.

षट् शंश adj. sechsäugig RV. 10, 99, 16. ÇAT. Br. 1, 6, 2, 1. 5, 4, 2.

षट् शंश adj. (f. ई) sechs-silbig VS. 9, 32. ÇĀNKA. GR. 1, 2, 4. SPR. (II)

6606. Verz. d. Oxf. H. 45, a, 17. 74, a, 13. 83, b, No. 141. 99, a, No. 153.

WEBER, RĀMAT. UP. 289. 292. 336. 384. fg. 362. Schol. zu Līt. 7, 1, 11.

2, 1. मक्ताविद्या PĀNKAR. 2, 3, 72. 75. fg. विद्या BUANOUR, Intr. 225. — TRIK. 3, 3, 344 (?).

षट् शीण m. Fisch ÇABDĀRTHAK. bei WILSON.

षट् शंश (षट् शंश?) m. eine best. Schlange SUÇA. 2, 265, 14.

1. षट् शंश 1) n. a) die sechs Haupttheile des Körpers: षट् बाह्य शिरो मध्ये षट् शिरोमिदमुच्यते ÇABDĀ. im ÇKDR. — b) die sechs Vedāṅga: प्रधानं च षट् शुषु व्याकरणम् PAT. in MAHĀBH. ed. BALL. 18. °चिद् Ind. St. 3, 259. M. 3, 185. — 2) f. ई die sechs Vedāṅga H. 233.

2. षट् शंश 1) adj. sechsgliederig: शरीर् (vgl. u. 1. षट् शंश 1) SUÇA. 1, 337, 4. शात्पत् AIT. Br. 2, 89. ÇĀNKA. Br. 13, 3. वेद् PĀR. GR. 2, 6. MAHĀBH. ed. BALL. 18. °वेदविद्वांस् R. 5, 16, 41. °निगमायेत् Verz. d. B. H. No. 877. योग् (nämlich प्रत्याहार, ध्यान, प्राणायाम, धारणा, तर्क und समाधि) AMĀTĀNDĀP. in Ind. St. 9, 25. लोम् VARĀH. BRU. S. 46, 31. — 2) m. = लुम्बोनुरक् RĀDĀN. im ÇKDR.

षट् शंश 2) n. der aus sechs Theilen bestehende Körper H. c. 116 (खु-

ज्ञक die Hdschr.).

षट् शंशित् m. ein N. Vishṇu's H. c. 64. ÇABDAM. im ÇKDR.

षट् शंशि॒द् adj. sechsgliederig; f. Bez. eines vollständigen Heeres (vgl.

षट् शंशि॒द् वलम् M. 7, 185. KIM. NITIS. 18, 2. RAGH. 4, 26) R. GOR. 1, 82, 21.

वद्विद्यनी die beiden anderen Ausgg.

षट् शंशित् दत् m. ein Mannsname P. 5, 3, 84, VÄRTT. 4, Schol.

षट् शंशि॒द् adj. sechsfüllig; m. Biene SPR. (II) 4382. 8857. BIIE. P. 8, 23, 15. 4, 29, 53. 40, 47, 14.

षट् शंशि॒द् (wohl षट् + शंशि॒द्) gaṇa धूमादि zu P. 4, 2, 127. — Vgl. षट् शंशि॒द्.

षट् शंशि॒द् adj. die sechs Abhiśāna besitzend; m. ein Buddha AK. 1, 1, 4, 9. H. 233. ein Buddhist LA. (III) 89, 21.

षट् शंशि॒द् adj. sechs Speichen habend Nās. TĀP. UP. in Ind. St. 9, 109. Vgl. auch unter 1. शर् 1).

षट् शंशि॒द् adj. sechsseitig: षष्ठि ÇAT. Br. 3, 6, 4, 19.

षट् शंशि॒द् n. = षट् च ÇĀNKA. CA. 18, 23, 9.

षट् शंशि॒द् n. 1) eine aus sechs Abschnitten, für den Agnidh bestimmte Portion KITI. CA. 3, 4, 19. Schol. 216, 31. 255, 4 v. u. 256, 11. — 2) das dazu gehörige Doppelgefäß Z. d. d. m. G. 9, LXXIX.

षट् शंशि॒द् (von षट् शीति) adj. der sechsundachtzigste MBh. in den Unterschrr. der Adhjāja.

षट् शंशि॒द् f. sechsundachtzig: षट् शीत्यधिकशतो इद्यापः MBh. I, S.

284. षट् शीति॒र्मिद्: WEBER, PRATÍGÑIS. 103. Verz. d. Oxf. H. 55, a, 6, 8.

तुलादिष्टशीत्यक्षम् SŪBHAS. 14, 4. °मुख ebend. und 3 (vgl. das Citat aus TITHJĀDIT. im ÇKDR.: मृगकर्कटसंक्राती दे तूदगदित्यापने। विषुवती

तुला मेषे गोलमध्ये तथापरा:॥ धनुर्मिथुनक्यासु मीने च षट् शीतयः। वृ-

षवृश्चिकुम्भेऽसु मिळे विषुपदी स्मता॥॥। °चक्र (= मिथुनक्याधनु-मीनिराशिस्थरवे: प्रभाशुभकलज्ञानार्थं नक्त्राङ्गमराकारचक्रम्) ÇKDR. षट्-

शीति als Titel einer aus sechsundachtzig Strophen bestehenden Schrift

Verz. d. Oxf. H. 279, b, 31. Verz. d. B. H. No. 1092. °व्याप्ता 1003.

षट् शीति॒तम् adj. der sechsundachtzigste R. in den Unterschrr. der Sarga.

षट् शंशि॒द् (षट् शंशि॒द्) adj. mit sechs Rossen versehen, — bespannt RV. 1, 116,

4. गृह्ण चाक. P. 30, 85.

षट् शंशि॒द् n. eine best. Constellation ĜOTISTATTVA und GIĀUPA-P. 61 im ÇKDR.

षट् शंशि॒द् adj. sechseckig Verz. d. Oxf. H. 96, b, 12. fg. 97, b, 9.

षट् शंशि॒द् adj. dass: वश् MBH. 3, 8699. VARĀH. BRH. S. 43, 44. 86, 20. 80, 7.

षट् शंशि॒द् (षट् शंशि॒द्) m. eine Zeit von sechs Tagen, insbes. eine sechstage

Soma-Feier (deren zwei Arten पृष्ठि und अभिप्लव heissen): षट् शंशि॒द् वे-

BER, NAX. 2, 284. TS. 5, 5, 8, 6. AV. 8, 9, 16. TS. 6, 1, 8, 1. 7, 2, 8, 2. 8, 2, 2. 8, 2, 2.

AIT. BA. 4, 15. 8, 22. ÇAT. BA. 4, 5, 4, 13. 12, 1, 2, 2. 2, 10. KĀT. CA. 12, 3,

1. 23, 5, 1, 10. PĀNKAR. Br. 24, 15, 1. Līt. 10, 8, 5. अभिप्लवः: षट् शंशि॒द्: पृष्ठि-

विकारः: ÇĀNKA. CA. 14, 4, 1. °स्त्रित्रिप आ॒व. CA. 7, 2, 13.

षट् शंशि॒द् वात्र m. sechs Tage und Nächte: अनिदौ षट् शंशि॒द् वात्रं तपोवनम्-नाताम् R. 1, 32, 4.

षट् शंशि॒द् adj. sechs NATUREN habend: der Gott des Feuers MĀR. P. 99, 27.

1. षट् शंशि॒द् n. sechs MUNDER (des Skanda), am Auf. eines Comp. RAGH. 14, 22.